PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836)

Registered Office:

NEW HIND HOUSE, 3, NAROTTAM MORARJEE MARG, BALLARD ESTATE, MUMBAI - 400 001

February 03, 2023

To,
The Department of Corporate Services - CRD
BSE Ltd.
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai 400 001
Scrip Code: 501144

Dear Sir/Madam,

Sub: Peoples Investments Limited: Compliance pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of extract of Un-audited Financial Results of the Company for the Quarter and Nine months ended December 31, 2022 published today in *Financial Express* (English) and *Mumbai Lakshadeep* (Marathi) newspapers in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

Please take the above disclosure on record.

Thanking you,

Yours truly,

For Peoples Investments Limited

Suma G. Nair Director

Encl.: as above

FINANCIAL EXPRESS

PEOPLES INVESTMENTS LIMITED

Registered Office: New Hind House, 3 N.Morarjee Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 CIN: L67120MH1976PLC018836

Tel. No.: 022-22686000 Fax No.: 022-22620052 Email: peoplesinvestments@rediffmail.com Website: www.pplsinvestments.com

	NV	.55		(₹ in la	khs, excep	t for EPS	
Sr.	THE SECRET SECRET SECRET		uarter ende	Period	ended		
No.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.03.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operation (net)	2.28		2.50	3.30	6.53	
2	Net Profit/(loss) from ordinary activities before tax	1.07	(1.92)	0.83	(1.12)	0.03	
3	Total Comprehensive Income for the period (Net)	1.07	(1.94)	0.85	(1.11)	0.01	
4	Reserves as shown in the Audited Balance sheet	200.57	0705000	500000	00.0000	(15.60)	
5	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)		20.00	20.00	20.00	20.00	
6	Earning Per Share (EPS) - (of Rs. 10/-each) (Annualised)	1000100000	100.4000.000.0	NAME OF THE OWN OF THE OWN	March Control		
	a) Basic	0.535	(0.961)	0.204	(0.557)	(0.019)	
	b) Diluted	0.535	(0.961)	0.204	(0.557)	(0.019)	

1 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind. AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

2 The Company is solely engaged in financial consultancy services, which is the only reportable segment as per Accounting Standard on Segment Reporting (AS - 17) 3 The above is an extract of the detailed format of Result for the quarter/year ended December 31, 2022 and March 31,

2022 respectively filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of result of the Company for the guarter/year ended December 31, 2022 and March 31, 2022 are available on the website of BSE Limited, www.bseindia.com and Company's website,www.pplsinvestments.com.

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on February 02, 2023.

5 Previous year's/period's figures have been regrouped wherever necessary.

For and on behalf of the Board (Suma G. Nair) Director DIN: 07100911

Place : Mumbai Date: February 02, 2023



GOREGAON EAST UDYAMI MITRA: Goregaon (East), Mumbai-400 063, Maharashtra

• Tel. No. (022) 2927 7094, • Email: cb15017@canarabank.com

ANNEXURE-2 **DEMAND NOTICE** [SECTION 13(2)] Notice issued under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice; within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reason this notice could not be served on the concerned borrower / guarantors A. copy of this notice is available with the undersigned and the concerned borrower / guarantor may, if they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra

Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates, till thedate of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch.

	Name & Address of Borrower / Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	O/s. Amount as on (Inclusive of interest and costs)
١	Mr. Gejo Tage Ngomdir (Borrower) • Address :- Flat No. 202,	21.01.2022	EMT of Flat No. 1803, 18th	₹ 1,22,82,798/- (Rs. One Crore
ı	Ravi Kailash Apt., Navghar Road, Mumbai-400 081, MH. •Address	21.01.2023	Floor of Bldg. Known as	Twenty Two Lakh Eighty Two
ı	of Flat for which loan is obtained :- Flat No. 1803, 18th Floor,	Non Doufoumina	Aryaman Metropolis,	Thousand Seven Hundred Ninety
ı	Aryaman Metropolis, Senapati Bapat Marg, Mumbai-400 016, MH.	Non Performing	Senapati Bapat Marg,	Eight Only) together with further
ı	•Aadhar Address :- Gejo Ngomdir, C/o. Tage Ngomdir, 173/2,	Asset Date	Mahim Division,	interest & incidental expenses and
I	Krishna Nagar, Safdarjung Enclave, South West Delhi, Delhi-110 020.	20.01.2023	Mumbai Maharastra.	costs from 22.12.2022 ,
١	If the concerned borrower shall fail to make payment to Canara E	Bank , Goregaon (East) Udyami Mitra Bran	ch as aforesaid, then the Canara

Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences. The attentions of Borrower / Guarantors are invited towards subsection 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the

secured assets. The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will

render the borrower responsible for the offence liable to punishment and / or penalty in accordance with the SARFAESI Act. **Date** : 03.01.2023

Place : Mumbai **Authorized Officer, For Canara Bank**

RTCL LIMITED

CIN No.: L16003UP1994PLC016225

Registered Office: Mandhana Bithoor Road, Village Choudharipur, Bithoor, Kanpur, Uttar Pradesh - 209 201 Tel. No.: 011-23852583 Fax No.: 011-23852666 Website: www.rtcllimited.in E-mail:rgc.secretarial@gmail.com

			STANDALONE						CONSOLIDATED				
S. No.	PARTICULARS	Quarter ended 31.12.2022 Unaudited	ended 31.12.2021	ended 30.09.2022	Months ended 31.12.2022	Months ended 31.12.2021	Year ended 31.03.2022	ended 3 31.12.2022	ended 31.12.2021	ended 30.09.2022	Months ended 31.12.2022	Months ended 31.12.2021	Year ended 31.03.2022
1.	Total income from operations (net)	-	(a)	-	ē					14		1	
	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	9.033	10.126	10.698	38.977	2.224	7.003	9.033	10.126	10.698	38.977	16.341	7.003
3.	Net Profit/(Loss) after tax (after Extraordinary items)	9.033	10.126	10.698	38.977	2.224	7.003	9.033	10.126	10.698	38.977	16.341	7.003
4.	Minority Interest (Share of profit/(loss) of associates)*	A 1000000	1550.55	2007	00226000		300000	2.585	1.450	2.284	6.550	4.123	26.657
5.	Net Profit/(Loss) after tax and minority interest* Other Comprehensive Income	9.033	10.126	10.698	38.977	2.224	7.003	11.618	11.576	12.982	45.527	20.464	33.660
7.	Total Comprehensive Income for the period	9.033	10.126	10.698	38.977	2.224	7.003	11.618	11.576	12.982	45.527	20.464	33.660
8. 9.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as shown	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117	1200.117
	in the Balance Sheet of previous year) Earning Per Share (of Rs.10/- each)	201	\$ P	\$1 0000 0000 000	\$	\$ 1000 to	1650.834	174		55	22	\$3 10000000	2766.730
	Basic : Diluted :	0.075	0.084	0.900	0.325	0.019	0.058	0.097	0.096	0.109	0.379	0.171	0.280

NOTE: 1. The above is an extract of the details format of the Standalone and Consolidated Financial Results for Quarter and nine months ended on 31st December, 2022 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for Quarter and nine months ended on 31st December, 2022 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on the Company's website (www.rtcllimited.in).

Place: New Delhi Date: 02.02.2023

Director DIN: 00043349

(₹ in Lakhs)

By the order of the Board

Ajay Kumar Jain

MMP INDUSTRIES LIMITED

Registered Office: 211 Shrimohini, 345-Kingsway Nagpur - 440001, MH-IN CIN NO.:L32300MH1973PLC030813 | Email: companysecretary@mmpil.com | Web site : www.mmpil.com

Extract Of Financial Results For The Quarter and Nine Month Ended 31st December ,2022

				Consol	idated			Standalone						
Sr.No.	Particulars	Q	uarter Ende	ed	Nine Mor	th Ended	Year Ended	Q	uarter Ende	ed	Nine Month Ended		Year Ended	
31.140.	ratticulars	31/12/2022 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/12/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)	31/12/2022 (Unaudited)	30/09/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/12/2022 (Unaudited)	31/12/2021 (Unaudited)	31/03/2022 (Audited)	
1	Total income from operations	12767.58	11890.37	11636.25	39476.76	29489.58	44826.01	12767.58	11890.37	11636.25	39476.76	29489.58	44826.01	
2	Net profit for the period before tax	800.33	529.39	824.46	1,834.98	2,477.97	3,704.74	730.23	447.32	701.54	1,631.10	2,095.53	3,244.83	
3	Net profit for the period after tax	629.01	344.22	659.35	1442.86	1981.10	2898.60	558.90	262.16	536.43	1,238.98	1,598.66	2,438.69	
4	Total conprehensive income for the period (comprising profit for the period(after tax) and other comprehensive income(after tax))	554.59	190.27	659.99	1303.52	2131.31	3153.22	561.70	265.14	537.21	1247.36	1600.91	2449.13	
5	Paid-up Equity Share Capital	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	
6	Other Equity	î î		X-	0 02	C Ath 5	21255.93	- 00	2 20 0	300		1 20	19,170.91	
7	Earning Per Share (of ₹10 each) (Not annualised)								1					
	Basic	2.48	1.36	2.60	5.68	7.80	11.41	2.20	1.03	2.11	4.88	6.29	9.60	
	Diluted	- 2		100			(45)			- 84			- ST	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July, 2016. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.mmpil.com). The above results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 1st February 2023.

Place: Nagpur Dated: 01 February 2023 FOR AND BEHLAF OF THE BOARD ARUN BHANDARI Managing Director DIN No. 00008901

INTERWORLD DIGITAL LIMITED

CIN:L72900DL1995PLC067808 Regd. Off.: 701, Arunachal Building, 19, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi- 110001 Phone: 011-43571044-45; Fax: 011-43571047, Website: www.interworlddigital.in, Email: interworlddigital.in@gmail.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

1	QUARTER AND NINE MONTHS ENDED 313	ST DECEME	SER, 2022	(Rs.In Lacs)
SI. No.	Particulars	For the Quarter ended 31.12.2022 (Un-audited)	For the Nine Months ended 31.12.2022 (Un-audited)	For the Quarter ended 31.12.2021 (Un-audited)
1	Total income from operations (net)	1,99	4.93	7.10
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or Extraordinary items)	(4.68)	(14.19)	(614.39)
9	Net Profit' (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(4.68)	(14.19)	(614.39)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after	25.0000	(cirre)	(0)1100/
	exceptional and/ or Extraordinary items)	(4.68)	(14.19)	(614.39)
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and	50000 05000 1	977927	100
L.,	other Comprehensive income (after tax))	(4.68)	(14.19)	(614.39)
6	Equity Share Capital	4783.77	4783.77	4783.77
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00
8	Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operation)	80300	988950	5535,334
11.	Basic:	0.00	0.00	(0.13)
	Diluted:	0.00	0.00	(0.13)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31,2022 filed with the Bombay Stock Exchange Ltd. (BSE) under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Financial Results is available on the BSE's website, i.e., www.bseindia.com and or the Company's website www.interworlddigital.in. The above results are prepared in accordance with For and on behalf of Board of Directors the Companies (IndAS) Rules, 2015. Interworld Digital Limited

Place: New Delhi Date: 02/02/2023

Peeyush Kumar Aggarwal

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

GOREGAON EAST UDYAMI MITRA:

• Tel. No. (022) 2927 7094,

Notice issued under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch under Securitization 8 Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice; within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned borrower / guarantors A. copy of this notice is available with the undersigned and the concerned borrower / guarantor may, if they so desire, collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra

Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates, till thedate of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch.

	Name & Address of Borrower / Guarantor	Notice	Particulars of Mortgaged Asset	of interest and costs)
1	Mr. Deviprasad Chotelal Yadav	00.01.0000	EMT of Flat No. 002, Ground Floor, B-Wing,	₹ 40,44,524/- (Rs. Fourty
ı	•Address :- Room No. 01, Bhadargaywa Chawl, Jarimari,	20.01.2023	Shri Kunti Park Co-op. Hsg. Soc. Ltd.,	Lakh Fourty Four Thousand
ı	Andheri-Kurla Road, Mumbai, Maharashtra-400 072, IN.	Non Doufounium	Military Road, Marol, Andheri (East)	Five Hundred Twenty
ı	•Alternate Address :- Flat No. 002, Ground Floor, B-Wing	Non Performing	Mumbai-400 059 situated at land bearing	Four Only) together with
ı	Shri Kunti Park Co-Op. Hsg Soc. Ltd. Military Road, Marol,	Asset Date	CTS No. 318 & 319, Village : Marol, Taluka :	further interest & incidental
	Andheri (East), Mumbai-400 059, Maharashtra.	11.10.2022	Andheri, District Mumbai, Maharashtra.	expenses and costs.
-	If the concerned horrower shall fail to make navment	to Canara Bar	k Goregaon (Fast) Udvami Mitra Branch a	s aforesaid then the Canara

entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences. The attentions of Borrower / Guarantors are invited towards subsection 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the

render the borrower responsible for the offence liable to punishment and / or penalty in accordance with the SARFAESI Act. Date : 03.01.2023

DIN: 00090423

PANACHE EXPORTS PRIVATE LIMITED Liquidator's Address- 204, Wallstreet-1, Near Guirat College, Ellisbridge, Ahmedabad,

Gujrat- 380 006 Corresponding Address: Renascence Insolvency Resolution Professionals Private imited, 101, Kanakia Atrium 2, Cross Road A, Chakala MIDC, Andheri (E), Mumbai - 400093 Contact: +91 9082156208; Email: liquidation.panacheexports@rirp.co.in, ajit@vcanca.com E-AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016

Date and Time of Auction: 04 March 2023 (Saturday) at 10:00 A.M. to 03:00 P.M. (with unlimited extension of 5 minutes each) E-Auction Sale of Assets by PANACHE EXPORTS PRIVATE LIMITED (In Liquidation) forming

part of Liquidation Estate under section 35(f) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND NO RECOURSE BASIS".

The Sale will be done by undersigned through e-auction service provider via National E-Governance Services Limited website https://www.nesl.co.in.

-	overridince dei rides Elimited website (https://	www.ireai.	00.111.	(Ar	nount in INR)					
Options.	Asset	Sq feet	Reserve Price	EMD Amount	Incremental Bid Amount					
A.	Date and Time of Auction: 04 March 2023 at 10:00 A.M. to 12:00 P.M									
A1.	Unit No. 3, Ground floor, "Multi-storied Building" SEEPZ, Marol Industrial Area, Andheri (East), Mumbai – 400096	8,285.00	6,85,00,000	68,50,000	10,00,000					
	Sale of Asse Date and Time of Auction: 04 Mar			o 03:00 P.M	8					
A2.	Gala No. 108/A, First floor, Parvati Industrial	2,420.82	4,66,00,000	46,60,000	10,00,000					

Road, Lower Parel (West), Mumbai 400013 Notes to Auction Process:

. Bidding in both the options shall be allowed on submission of EMD for each Option/fot.

Last date for submission of : 17 February 2023, Friday **Eligibility Documents**

Last date for data room access, site visit,: 28 February 2023, Tuesday discussion meetings

Premises Co-operative Society Limited,

New Sun Mill Compound, Sitaram Jadhav

Last date of EMD submission Date and time of E-Auction

: 2 March 2023, Thursday up to 5:00 PM : 4 March 2023, Saturday

Option A1 between 10:00 A.M. to 12:00 P.M and Option A2 between 01:00 P.M. to 03:00 P.M)

Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Application Form & other details of online

auction are available on https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/. In case of any clarifications, please contact the undersigned at

liquidation.panacheexports@rirp.co.in. Date: 03 February 2023

financialexp.epag

CA Ajit Gyanchand Jain Place: Mumbai A.F.A Valid till 17.10.2023 vide order dated 23th September 2022 IBBI Registration: IBBI / IPA-001 / IP-P00368 / 2017-18 / 10625 Address: 204, Wallstreet-1, Near Gujarat College, Ellisbridge, Ahemadabad, Gujrat-380006 Email: liquidation.panacheexports@rirp.co.in



Goregaon (East), Mumbai-400 063, Maharashtra

• Email: cb15017@canarabank.com

	Name & Address of Borrower / Guarantor	Name & Address of Borrower / Guarantor Date of Demand Notice Particula		O/s. Amount as on (Inclusive of interest and costs)
	Mr. Deviprasad Chotelal Yadav • Address :- Room No. 01, Bhadargaywa Chawl, Jarimari,		EMT of Flat No. 002, Ground Floor, B-Wing, Shri Kunti Park Co-op. Hsg. Soc. Ltd.,	Lakh Fourty Four Thousand
	Andheri-Kurla Road, Mumbai, Maharashtra-400 072, IN. •Alternate Address:- Flat No. 002, Ground Floor, B-Wing Shri Kunti Park Co-Op. Hsg Soc. Ltd. Military Road, Marol,	Non Performing	Military Road, Marol, Andheri (East) Mumbai-400 059 situated at land bearing CTS No. 318 & 319, Village : Marol, Taluka :	Four Only) together with further interest & incidental
- 1	Andheri (East), Mumbai-400 059, Maharashtra.	11.10.2022	Andheri, District Mumbai, Maharashtra.	expenses and costs.

Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank, Goregaon (East) Udyami Mitra Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will

Place: Mumbai **Authorized Officer, For Canara Bank**

INDUSTRIES

period (after tax)]

Place: Chandigarh

Date: 02.02.2023

JTL INDUSTRIES LIMITED (FORMERLY KNOWN AS JTL INFRA LIMITED) CIN NO: L27106CH1991PLC011536 Regd. Office: SCO: 18-19, Sector 28-C, Chandigarh

Phone: +91 172 4668000 | Email: finance@jtlinfra.com | Website: www.jtlinfra.com

Extract of the Consolidated Unaudited Financial Results for Quarter and Nine Months Ended 31st December, 2022

PARTICULARS			CONSOL	IDATED		
		Quarter Ende	d	Nine Mon	ths Ended	F.Y. Ended
	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	28147.27	30097.51	23276.25	84162.40	67688.22	97925.37
Profit Before Exceptional Items and Tax	2745.55	2907.47	1740.18	7121.12	4609.80	6753.10
Profit Before Tax , After Exceptional Items	2745.55	2799.26	1740.18	7012.91	4609.80	6753.10
Net Profit after Tax and exceptional Items	2028.06	2027.40	1302.18	5156.32	3402.48	5002.29
Total Comprehensive Income	2387.60	2085.39	1302.18	5516.14	3402.57	5046.60
Paid up Equity Share Capital			1		9 a	9
(Face Value Rs.2 each)	1310.74	1310.74	1183.74	1310.74	1183.74	1183.74
Other Equity						14567.73
Earning Per Share (of Rs. 2/- each)						
(not annualised):					()	
(a) Basic (Rs.)	3.09	3.09	2.20	7.87	5.75	8.45
(b) Diluted (Rs.)	3.09	3.09	2.20	7.87	5.75	7.63
Extract of Standalone Unaudited Financial R	esults for Quarte	r and Nine M	onths ended	31st Decemb	er, 2022	
Total Income from Operations	28147.27	30097.51	23276.25	84162.40	67688.22	97925.37
Net Profit before Tax, Exceptional and/or						
Extraordinary items#)	2745.55	2907.47	1740.18	7121.12	4609.80	6753.10
Net Profit after Exceptional and/or						
Extraordinary items#)	2745.55	2799.26	1740.18	7012.91	4609.80	6753.10
Total Comprehensive Income for the	1				*	

Note: The above is an extract of the detailed format of Consolidated/ Standalone Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges (BSE & MSEI) under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 .The full format of Unaudited Consolidated and Standalone Financial Results are available on the websites of the BSE and MSEI (Stock Exchanges) i.e. www.bseindia.com and www.msei.in and on Company's website i.e. www.itlinfra.com. For and on behalf of the Board of Directors of

2387.60

2085.39

1302.18

JTL Industries Limited (Formerly known as JTL Infra Limited)

5516.14

(Dhruv Singla) Whole Time Director

3402.57 5046.60





Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023. E-mail: samvmumbai@unionbankofindia.bank

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE/MOVABLE PROPERTY E-Auction Sale Notice for Sale of Immovable/Movable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule

8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 NOTICE of 15 days is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and

Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive / POSSESSION of which has been taken by the Authorized Officer of Tamilnad Mercantile Bank Limited (Secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the dated mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder :-

Date & Time of Auction: 23.02.2023, 11 A.M. to 1 P.M. Name of the Borrowers, Co-Applicant and Guarantors: **Amount Due:**

1. Mr Rajendra B Mehta (Proprietor M/s R. B. Mehta & Co) **Rs. 8,98,67,246.44/-**(As on 14.04.2017 plus further interest 2. Ms. Varsha R. Mehta 3. Ms. Asha B Mehta and other expenses) 4. Hasmukhrai B Mehta 5. Ms. Jagruti H Mehta

Description of immovable secured assets under Auction: Property No.1. Bungalow 19-C2, Shantikunj, Gate No 2, Model Town, Mulund CHS Ltd, Bal Rajeshwar Road, Mulund West.

Owner: Rajendra Babulal Mehta, Jagruti Hasmukhrai Mehta & Late Smt ShantaLaxmi **Bbaulal Mehta** North: Bunglow No C-17/1 South: Bunglow No C-18/1 East: Garden West: Bunglow No

Property No.2. Bungalow No 20-C4, Vaibhav, Gate No 3, Model Town, Mulund CHS Ltd, Ball Rajeshwar Road, Mulund West.

Owner: Rajendra Babulal Mehta, Jagruti Hasmukhrai Mehta & Late Smt ShantaLaxmi **Bbaulal Mehta**

North: Bunglow No C-21/4 South: Bunglow No C-19/3 East: Bunglow No C-20/1 West: Bunglow No C-13/4 Reserve price:- Property No.1. Rs.3,63,00,000/-(Rupees Three Crore Sixty Three Lakhs

Only) **Property No.2.** Rs.3,27,00,000/-(Rupees Three Crore Twenty Seven Lakhs only) Earnest Money to be deposited: Property No. 1 Rs.36,30,000/-(Rupees Thirty Six Lakhs Thirty Thousand only) Property No.2 Rs.32,70,000/-(Rupees Thirty Two Lakhs Seventy Thousands only) **Date of Possession Notice : 21.06.2017 (Under Physical Possession)**

For Further Details Contact: Mr. Abhishek Singh, Authorised Officer, Mob No. 6392741791 (During Office Hours)

Name of the Borrowers, Co-Applicant and Guarantors : 1. M/s Lahoti Terra knitfab ltd (Borrower)

2. M/s Volant Textile Mills Ltd (Guarantor)

3. Mr. Rajesh Somani (Borrower & Guarantor) 4. Mrs. Jvoti Somani (Borrower & Guarantor) 5. Mr. Rajesh Somani HUF (Guarantor)

Demand notices with further interest thereon, cost & expenses

Amount Due:

Rs.85,97,42,285.00/- as per

Description of immovable secured assets under Auction: 1. Plant and machinery (textile based) situated at Plot No. L-9 and L-10 MIDC Chincholi

Industrial area, Chincholi, sub district Mohol, District Solapur-413255 owned by Lahoti Terra Knitfab Ltd. 2. Plot No. k-56 admeasuring 15112 sq. mtrs together with buildings and structures thereon situated at MIDC Chincholi, Sub District Mohol, District Solapur-413255 owned by Volant

Reserve price:- 1. For Plant & Machinery situated at L9 & L10 MIDC Solapur- Rs.4.05 crores.

2. For land and building at K-56, MIDC, SOLAPUR - Rs.5.10 crores Earnest Money to be deposited: 1. For L-9 & L-10 Plant and Machinery- Rs. 0.41 crore. 2. For K-56 land and building- Rs. 0.51 crore

Date of Possesion Notice: 14.06.2017 (Under Physical Possession)

For Further Details Contact:

Mr. Sumit Tiwari, Authorised Officer, Mob No. 7045811220 (During Office Hours)

For detailed terms and condition of the sale, Please refer to the link provided i. e.

https://www.ibapi.in OR www.mstcecommerce.com OR www.unionbankofindia.co.in DATE OF INSPECTION OF THE PROPERTY ON or BEFORE 22.02.2023

(With Prior Appointment) For Registration and Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/

auctionhome/ibapi/index.jsp and Click "Buyer Guide for Login and Registration" Place : Mumbai Sd/-Date: 03.02.2023 Authorized Officer, Union Bank of India



जाहीर सूचना

श्री. गिरधारी रामचंद केसवानी व श्रीमती <mark>गिता गिरधारी केसवानी</mark> हे फ्लॅट क्र.ए-७३, ७वा मजला, मनाली बिल्डिंग नं.४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एव्हरशाईन नगर, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेचे मालक आहेत आणि मनाली बिल्डिंग नं.४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य असून त्यांच्याकडून त्यांना सोसायटीद्वारे वितरीत अनुक्रमांक १४६ ते १५० (दोन्ही समाविष्ट) धारक मूळ भागप्रमाणपत्र क्र.३० हरवले आहे. श्री. गिरधारी रामचंद केसवानी व श्रीमती **गिता गिरधारी केसवानी** यांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणासही काही दावा अधिकार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी मनार्ल बिल्डिंग नं.४ को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एव्हरशाईन नगर, मालाड (प.) मुंबई–४०००६४ यांच्या सोसायटी कार्यालयात सचिवाकडे सूचनेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा विहित कालावधीत सोसायटीकडे आक्षेप प्राप्त न झाल्यास अर्जदारांना नविन दुय्यम भागप्रमाणपत्र सोसायटी वितरीत करेल.

मनाली बिल्डिंग नं.४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने सही/-दिनांक: ०३.०२.२०२३ ठिकाण: मुंबई मा. सचिव पंचशिल को. ऑप. हौसिंग सोसायटी (मर्या) शेंदणी क्रमांक : एम.यु.एम/एम.एम.आर.डी.ए./एच.एस.जी/(टी.सी)/१५२/२००८ बि. नं.२९/बी, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, गौतम नगर, गोवंडी, मुंबई - ४०० ०४३.

जाहीर नोटीस सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की इमारत नं. २१/बी, सदनिका क्र.३०५ पंचशिल को. ऑप. हौ. सो. लि., एम. एम. आर.डी.ए. कॉलनी, गौतम नगर, गोवंडी, मुंबई-४०००४३ ो सदनिका **कै. श्री. सदाशिव रघुनाथ निकाळजे** यांच्या नावे असून **कै. श्री. सदाशिव रघुनाथ निकाळजे** यांचे निधन दिनांक ०२.०६.२०१८ रोजी मुंबई येथे झालेले असून त्यांच्या मागे १) श्रीमती पुतळाबाई रघुनाथ निकाळजे (आई) २) **श्री. किंरण अरुण मोरे** (मावस भाऊ) हे सदर नदनिकेचे वारस आहे.

श्री. किरण अरूण मोरे हे सदर सदनिका क्र.३०५ आपल्य ावे हस्तांतरण करीत आहेत. सर्व जनता संस्था यांना सदर पदनिकेमध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप ासल्यास आवश्यक कागदपत्रांसह खालील नमूद पत्यावर **१**५ **दिवसाच्या** कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी. त्यानंतर दावे,

आक्षेप गृहीत धरले जाणार नाही. सही/- अध्यक्ष /सचिव डमारत क्र. २१/बी. पंचशिल को.ऑप.हौ.सो.लि.. दिनाक : ०३/०२/२०२३ एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, गौतम नगर ठिकाण : मुंबई गोवंडी, मुंबई-४०००४३

जाहीर नोटीस

या नोटीयदारे तमाम जनतेय कलविष्यात येते कि, गाव मौजे: नारिंगी, ता. वसई, जि. पालघर. येथील सर्वे नं. १७४(३२), हिस्सा नं. ९, अश्य जमिन मिळकतीवर साई केशव को. ऑप. हो. सो लि. मधील फ्लॅट नं. ००८, तळ मजला, क्षेत्र ३२.५२ चौ. मी. एरिया, असलेला फ्लॅट माझ्या अशिल यमुना लक्ष्मण कदम आणि त्यांची मुलगी के. गाया लक्ष्मण कदम हया दोघांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची आहे. परंतु कै. माया लक्ष्मण कदम यांचे दिनांक ०३/०७/२०१७ रोजी निधन झाले आहे. त्यांचे लज्न झाले नाही त्या कारणे त्यांची आई यमुना लक्ष्मण कदम ही त्यांची एकमेव कायदेशीर वारस आहे. हीच्या शिवाय इतर कोणी वारस नाही. सदर फ्लॅट व शेअर सर्टिफिकेट माझ्या अशिलांना विक्री हस्तांतरित करावयाचे आहे. हया नोटीसद्वारे कळविण्यात येते की, वरील फ्लॅट वर कणाचा काही हक्क. हिस्सा किंवा दावा असल्यास लेखी पुराव्यानिशी सहीत हरकती सदर नोटीस प्रसिध्द कॅल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पन्यावर पाठवण्यात यावी येणेप्रमाणे तसे न केल्यास माझे अशिल सदर फ्लॅटचा व्यवहार पूर्ण करतील, हयाची नोंद घ्यावी. दिनांक: ०३/०२/२०२३

ॲड. जे. सी. पाठक २०३, दुसरा मजला, ओम आरकेड, विरार पुर्व ता. वसई, जि. पालघर.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, It is hereby informed that my client is intending to purchase the below mentioned schedule property from its owner viz., Šhri Pankaj Kantilal Shah Proprietor M/s. Swastik Sales Corporation who is the member of New Bhagwan Bhuyan Co-op Housing Society Ltd more particularly described in the schedule hereunder written, free from all encumbrances.

Any person having any claim or right in respect of the premises more particularly described in the schedule hereunder written by way of nheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession charge or encumbrance howsoever or otherwise is hereby required to ntimate to the undersigned within 14 days of his/her/their such claim, if any with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients Schedule of Property

ALL that 5 fully paid up shares of Rs.50 each bearing distinctive nos. 216 to 220 (both inclusive) earing Certificate Nos. 51 of the New Bhagwan Bhuvar Housing Society Ltd together with right, title, benefits, privileges and interest into and upon Office No. 7 , admeasuring in 105 square feet Carpet up area on the Ground Floor of the Building situated at 196, Samuel Street, Masjid Bunder (West), Mumbai 400 009 standing on the Plot of LAND bearing Survey No. 1025 of Mandvi Registration in the city of Bombay Sub District of Soumiya Ail

C2/25 Chaitanya CHS, Ganesh Nagar Dated this 3rd day of February, 2023. Behind Icon Hospital, Dombivli East, 421 201

या नोटीसद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की मी माझे अशिल श्री. नम्बी क्रिश्नन कोणार यांच्या) गोल गार्डन, पोद्दार पार्क, मालाड (पूर्व), मुंबई – 400097 येथे स्थित न्यू सरिता को-ऑप हाऊंसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या इमारतीच्या तळमजल्यावर ११.४९ चौ. मी. बांधीव क्षेत्रफळ असलेल्या दुकान क्रमांक १ बाबतच्या शीर्षकाची चौकशी करत आहे. हे दुकान मुळत: श्री. विठ्ठलभाई केशवलाल दर्जी (परमार) यांच्या नावावर होते व त्यांचा मृत्यू 24-01-2013 रोजी झाला होता. माझे अशिल श्री. नम्बी क्रिश्नन कोणार यांनी दिनांक 17-02-2018 च्या विक्री कराराद्वारे सदर दुकान मयत श्री विठ्रलभाई केशवलाल दर्जी (परमार) यांचे कायदेशीर वारस श्री अशोक भाई विठ्रलभाई दर्जी. श्री. दिनेश विठ्रलभाई दर्जी आणि श्री कमलेश विठ्रलभाई दर्जी यांच्या कडून खरेदी केले. श्री विठ्रलभाई केशवलाल दर्जी (परमार) यांना सदर दुकान त्यांच्या न्यू सरिता को- ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या जुन्या इमारतीतील जुन्या दुकान क्र. ६ च्या बदल्यात दिनांक 7 डिसेंबर 2012, मेसर्स डी.जी. रिॲल्टीसोबत केलेल्या पर्यायी जागेचा कराराद्वारे

सदर दुकान क्रमांक 1 किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, करार बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला खालील नमूद पत्पावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीने त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे मानण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

ठिकाण – मुंबई दिनांक: 03.02.2023 ऍडव्होकेट श्री. वितेश भोईर शॉप नो. १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, प्रशांत हॉटेल लेन समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४.

अभिजीत ट्रेडिंग कं.लि.

नोंदणीकृत कार्यालय: सीएच क्र.३५०/२८०९, मोतीलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव, मुंबई-४०००६२. **कॉर्पोरेट कार्यालय:** १६/१२१-१२२, जैन भवन, फैज रोड, डब्ल्यु.ई.ए. करोळ बाग, नवी दिल्ली-१९०००५, **ई-मेल:abhijitrading@gmail.com**, वेबसाईट:www.abhijitrading.in, दूर.:+९१-९८९१०९५२३२, ०११-२३६३७४९७,

सीआयएन:एल५१९०९एमएच१९८२पीएलसी३५१८२१ विशेष सर्वसाधारण सभा व रिमोट ई-वोटिंग माहितीची सुधारित सूचना

येथे सूचना देण्यात आली आहे की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी दु.१२.१५वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. ईजीएमची सचना कंपनीच्या वेबसाइट www.abhijitrading.in आणि बीएसईच्या वेबसाइट www.bseindia.com वरून डाउनलोड केर्ल

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या अनुपालनामध्ये कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० आणि वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे आणि सेबीच्या नियमावली ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲंड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन, २०१५ सदस्यांना एनएसडीएलदारे प्रदान केलेल्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-वोटिंग) वापरून ईजीएमच्या नोटिसीमध्ये दिलेल्या ठरावावर त्यांची मते ग़कण्याची सुविधा प्रदान केली आहे. सदस्यांचे मतदानाचे अधिकार २१ फेब्रुवारी, २०२३ (निश्चित दिनांक) रोजी कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअरच्या प्रमाणा असतील.

रिमोट ई-मतदान २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता भाप्रवे प्रारंभ होते आणि २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.५:०० वाजता भाप्रवे समाप्त होईल. या कालावधीत सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदा करू शकतात. त्यानंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. जे सदस्य व्हीसी ओएव्हीएम सविधेदारे ईजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-मतदानादारे ठरावावर मत दिले नाही आणि अन्यथा तसे करण्यास मनाई केली नाही, ते ईजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान **करण्यास पात्र असतील**

ईजीएमच्या अगोदर रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या सदस्याने आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम द्वां ईजीएममध्ये उपस्थित राहू/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार मिळणार नाही नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर आणि कंपनीत सदस्य झाल्यावर कंपनीमध्ये हिस्सा घेणारी आणि निश्चित तारखांनुसार शेअर धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू-लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. तथापि. जर तो/ती आधीच एनएसडीएल कडे रिमोट ई मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर तो/ती मतदानासाठी तिचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि गसवर्ड वापरू शकतो.

जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदवला नसेल तर तुम्ही कृपया मतदानापूर्वी लॉगिः पशील मिळवण्यासाठी खालील सूचना पाळा.

वास्तविक स्वरूप कृपया फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समो आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) ईमेलद्वारे abhijitrading@gmail.com

कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी-सीएलआयडी व १६ अंकी डीमॅट स्वरूप ताभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याच्या स्टेटमेंटची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (स्व-साक्षांकित स्कॅन) प्रदा करा. आधार कार्डची प्रत) abhijitrading@gmail.com वर प्रदान करा.

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी ईमेलद्वारे फोलिओ क्र मांक भागधारकाचे नाव, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) abhijitrading@gmail.com व mukesh@bigshareonline.com वर प्रदान करून नोंदणी करू शकतात.

दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया ईजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्या. रिमोट ई-मतदानासंदर्भा भापल्या काही शंका असल्यास कृपया www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका न्हा किंवा टोल फ्र**ी १८००-१०२०-९९० किंवा १८००-२२-४४-३**० नंबरवर संपर्क साधा किंव

evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता. सदर ईजीएम तपशील कंपनीच्या www.abhijitrading.com व बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अभिजीत टेडिंग कं.लिमिटेडकरिता विरेंद जैन

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००५३००७८ ठिकाण: नवी दिल्ली देनांक: ०२ फेब्रुवारी, २०२३

PUBLIC NOTICE

That (1) MR. ASHOK JAGANNATH NARVEKAR AND my wife (2) MRS. ANUPRITA ASHOK NARVEKAR were joint members of Neel Sarovar Co-op. Hsg. Society Ltd., Military Road, Andheri (East), Mumbai-400 072, and were holding in our joint name five shares of Rs.50/- each, bearing Share certificate No.14, Distinctive Nos.066 to 070. in respect of flat no A-403 By a Registered Deed of Gift MR. ASHOK AGANNATH NARVEKAR has gifted his 50% undivided share in the said flat & shares in the name of his son MR. AMEYA ASHOK NARVEKAR and society has already transferred the said shares & flat on 21.03.2021, and the cessary endorsement has been made in the hare certificate. t found that the original share certificate

No. 14, Distinctive Nos.066 to 070 has been lost or misplaced, which cannot be raced out. Now my clients MR. ASHOK JAGANNATH NARVEKAR & MRS. ANUPRITA ASHOK NARVEKAR & MRS. ANDPRITA ASHOK NARVEKAR have applied to the Neel Sarovar Co-op. Hsg. Society Ltd., requested them to issue duplicate share certificate in their names. They have already obtained a necessary police certificate and also executed a Indemnity Bond in favour of the society.

he society. Any person/s or any financial institution naving any claim or objections, either legally or equitably should lodge their objection to me or to the society, within 10 days from the date of publication of this notice. Mumbai 3rd day of February 2023

P.N. RANE (Advocate) B-2/13, Vijay Nagar, Marol, Andheri (East), Mumbai-400 059.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, श्री. सुभाषचंद अग्रवाल हे फ्लॅट क्र.७, २रा मजला, भागप्रमाणपत्र क्र.११, यशवंत पोलीस ऑफिसर्स प्रोग्नेसिव्ह कोहौसोलि., फिशरीज युनिर्व्हिसिटी रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ या जागेचे कायदेशीर मालक व ताबेदार आहेत श्री. धिरजलाल कानजी शाह (विक्रेता) व श्री. सुभाषचंद अग्रवाल व श्रीमती गायत्री अग्रवाल (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१.0६.१९९२ रोजीचा मुळ विक्री करारनाम हरवला आहे आणि सापडत नसल्याने क्र.६६ धारक दिनांक २९.०१.२०२३ रोजी पोलीस तक्रार करण्यात आली. सदर करारनामा सापडत नसल्याने सदर जाहीर सूचना देण्यात येत आहे. जर कोणीसही वर नमुद फ्लॅट मालमत्तेवर अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे टाव्याचे योग्य पगव्यांमह १५ टिवमात मंपर्क करावा विहित वेळेत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास दावा. मागणी किंवा आक्षेप असे मालमत्तेबाबतचे त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

लॉ सेल. वकील युनिट क्र.१५, इमारत क्र.२, बोरिवली गांजावाला कोहौसोलि., पंजाब नॅशनल बँकेजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. मोबा.:९८२०७९२६८२ ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०२.२०२३

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशिव र गाव मौजे राई ता. व जि. ठाणे येथील जिमन मिळकत सर्व्हे क्र ३३ मधिल श्रीमती भानुमतं पंढरीनाथ माळी व श्रीमती जयश्री अब्बास खो यांचा हिस्सा विकत घेत आहे. तरी सदर मिळकतीवर कोणत्याही व्यक्तीचा / इसमाच हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल त्यांनी हीं नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसाच्या आ सर्व पुराव्यानिशी खालील पत्त्यावर कळवावे अन्यर्था तसा कोणताही हक्क अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडुन दिल जाईल हयाची नोंद घ्यावी.

> हरीश प. भंडारी (वकील) शॉप न.१२१,सोनम शॉपिंग सॅन्टर गोल्डन नेस्ट फेस ६ , मिरा भाईदर रोड मिरा रोड, ठाणे.

PUBLIC NOTICE

My clients, Shripad Raghunath Bodas & Anjali Shripad Bodas, r/at: Bungalow

laupada, Thane (W) 400602 which they

ave purchased from Ramkrishna Kane & 2

to there wide Agreement for Sale dtd 5/11/1999 duly registered on 18/12/1999 ander sr. no. 7716/99 which is

ost/misplaced & not traceable for which my clients have filed a complaint on 28/1/2022 at Naupada Police Station, Thane. If anyone finds the same or has any

claims about the same then such person/

an contact me within 15 days from issue

otice. Sd/-ADV. SONALI U. MEHENDALE

ADV. SUNALI G. MEHENDALE 101, Harmony CHS Ltd, Opp. KNS Bank, Court Naka, Thane (W) 400601 cell: 9820823872 Dated: 03/02/2023

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की,

म्हाडा प्राधिकरंणाद्वारे **श्री. कृतुबृहीन मोहिहीन शेख** यांना खोली क्र.बी-२, चारकोप(१) द्वारका को-ऑप

हौसिंग सोसायटी लि.. प्लॉट क्र.२४३. आरएससी-५

प्रेक्टर-२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७

।। जागेबाबत वितरीत मूळ वाटपपत्र तसेच मूळ कागदपः

गर्चे अभील **श्री. टामजी करसन पटेल** यांच्याकडून

हरवले/गहाळ झाले आहे. याबाबत बुहन्मुंबई पोलिस

गरकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.१०३०१

२०२३ दि. ०१.०२.२०२३ रोजी नोंद करण्यात आल

आहे. जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणताही

अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप

प्रकार त्यांनी खालील स्वाधरीकर्त ऑड उपेप

व्ही. जाधव यांना खोली क्र.४३. प्लॉट क्र.२५३

. ।ामंत्रण कोहौसोलि., सेक्टर क्र.२, चारकोप, कांदिवल

प.). मंबई-४०००६७ येथे सचना प्रकाशन तारखेपास

१५ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल

की, मुळ वाटपपत्र व मुळ कागदपत्रे हे हरवले आह

आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत.

सही/-

श्री. उमेश विजय जाधव

वकील उच्च न्यायालय

२) सौमिकत

दिनांक: 0३.0२.२0२३

ठिकाण: मुंबई

ng of ground + one upper floor on Plot No. 12, Gawand Path,

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client M/s. Shraddha Landmark Pvt. Ltd.is the owner of a Flat described in schedule hereunder. That my client had sold the flat mentioned in the schedule hereunder to Mr. Mohamed Ibrahim Shahul Hameed Rawotar and Mrs. Zainab Begum M Rawotar (herein after called "The Purchasers") by executing registered agreement for sale dated 25/02/2020 bearing registered document No. KRL-4/268-3/2020date 25/02/2020. That after execution of above agreement the purchasers have not complied the terms and conditions of the agreement despite of several reminders, therefor my client has terminated /cancelled / revoked agreement for sale dated 25/02/2020 by the control of the control of the several reminders, therefor my client has terminated /cancelled / revoked agreement for sale dated 25/02/2020 by agreement for sale dated 25/02/2020 by ssuing legal notice dated 02/11/202 hrough its advocate Mr. C.M. Gandhi. Nov ny client proposes to sale, transfer and nandover the possession of the said flat to the prospective purchasers by registe agreement for sale, hence this notice.

Schedule of property Flat No. 706, 7th floor, Shraddha Pinnacle, buildingNo. 14 known as Tagore Nagar Gitanjali Chs. Ltd., Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai-400083 on the land bearing CTS No. 352(pt), 352/18 to 25, Village-Haryali, Tal- Kurla, Mumbai Suburban District. All persons/entity having any claim/objection in respect of above mentioned flat or any portion or part thereof by way of Salle exchange, mortgage, gift, lien, trust, lease, possession, license or otherwise who so pussession, increase of offinewise with sever are hereby requested to make the same in writing to the under signed at the address mentioned herein below within period of 14 (fourteen days) from the date of publication hereof, with documentary proof/ evidence thereof, otherwise an proof evidence thereof, otherwise any such purported claims, objection, interest, demand shall be deemed to have been waived and or abandoned to all intents and purposes. My client after this notice period shall sale the flat to the prospective Date:- 03/02/2023 Place:- Mumbai

Advocate Satyam R. Dubey 201/B, Shree Hari Enclave Chs Ltd., Nahur Village, Mulund(W), Mumbai-400080

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. धानजीभार्व जाधवभाई लाडवा व श्रीमती मुक्ताबे धानजीभाई लाडवा हे माझे अशील श्री. मनिष डी. लाडवा व श्री. दिनेश डी. लाडवा यांचे पालक असून **फ्लॅट क्र.बी/१०५,** १ला मजला राजलोक कोहौसोलि., सीटीएस क्र.१८२५-ए व १८२५-सी, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, दहिसर (पर्व). मंबई-४०००६८ या जागेचे कायदेशी मालक होते आणि सदर फ्लॅटबाबत अनुक्रमांक १०६ ते ११० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.२२ चे धारक होते. सदर <mark>श्री</mark> धानजीभाई जाधवभाई लाडवा यांचे 0२.0९.२0१९ रोजी व श्रीमती मुक्ताबेर **धानजीभाई लाडवा** यांचे २४.०३.२००३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात कायदेशीर वारसदा असलेले माझे अशील हे सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित यासह सदर फ्लॅटचे वारसाहकान कायदेशीर वारसदार आहेत आणि सोसायटीन भागप्रमाणपत्रावर माझ्या अशिलांची नावे नमद केले आहेत आणि आता माझ्या अशिलांना भार्व खरेदीदाराकडे सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा

जर कोणासही सदर फ्लॅटवर मयत श्री. धानजीभाई जाधवभाई लाडवा ज्यांचे ०२.०९.२०१९ रोर्ज निधन झाले व श्रीमती मुक्ताबेन धानजीभाई लाडवा यांचे मार्फत कायदेशीर किंवा सामायिकपण कोणत्याही प्रकारे दावा असल्यास कृपया खालील स्वाक्षरीकर्ता वकील श्री. एन.आर. पांडे भांडारकर कॉम्प्लेक्स, कोर्ट लेन, बोरीवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावेत अन्यथा असे दावा त्याग केले आहे असे समजले जाईल आणि माझ्या अशिलाकडन सदर फ्लॅट भावी खरेदीदाराकडे विक्री करण्याची प्रक्रिया केली जाईल. सही/- वकील श्री. एन.आर. पांडे

मोबा.:९८६९०४९४८६ दिनांक:0३.0२.२0२३

रॉयल कुशन विनाईल प्रोडक्टस् लिमिटेड

पीआयाग्न•प्रल२×११०प्रमाग्च१९८३पीपलमी०३१३९५ श्लोक ६०-सीडी, गर्व्हमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मंबई-४०००६७.

द्रः:+९१-२२-२८६०३५१४, १६, ई-मेल: legalho83@gmail.com; वेबसाईट: www.rcvp.in

सेक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग ग्युलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसार येथे **प्रचना** टेण्यात येत आहे की 38 डिमेंबर २०२२ ोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व गंन्यता देणे याकरिता **मंगळवार. १४ फेब्रवारी** २०२**३ रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>www.rcvp.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध

> रॉयल कुशन विनाईल प्रोडक्टस् लिमिटेडकरिता सही/

जयेश मोताश दिनांक: ०२.०२.२०२३ संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन:०००५४२३६

PUBLIC NOTICE

instructions of our client, the hereby given that Mrs. Ash Dinesh Baiai, desirous to sale her Fla No. 31, Third Floor, Juhu Silver Se Premises CHS. Ltd., Plot No. 33-C uhu Tara Road, Santacruz (West Mumbai - 400054.

Any person or persons having an claim, demand, share, right, title, and/c interest of any nature whatsoever in the premises described in the Schedule ereunder written or any part thereof b ay of any agreement, sale, transfe nortgage, charge, lien, encumbranc gift, bequest, release, exchange asement, right, covenant, an ondition, tenancy, right of occupancy ssignment, lease, sub lease, leave an cense, partnership deed, loans, use ossession, partition, trust, inheritance utstanding taxes and/or levies nutgoings & maintenance, attachment njunction, decree, order, award, listendens and/or by virtue of the original ocuments of title being in thei ossession/custody or otherwise in an nanner howsoever and whatsoever ar equired to make the same known i iting, alongwith certified true copies ocumentary proof, to the undersigne at Flat 4. Omkar Ganesh Building, R. lagar, Phoolpada Road, Virar (East in - 400305, within **14 days** from th date hereof, otherwise the investigation shall be completed without an reference to such claim/s, if any, and ne same shall be considered as

SCHEDULE ABOVE REFERRED TO (Five) fully paid-up shares of 50/ Rupees Fifty Only) each bearing Share istinctive Nos. 46-50, (both Inclusive ssued by "Juhu Silver Sea Premise CHS. Ltd.", a society registered under The Maharashtra Co-operative Societies Act 1960, bearing Registration No. BOM/Gen/1042/1978 Registration No. BOM/Gen/1042/19/8 and issued vide Share Certificate No. 9, dated 30/11/1978, being Flat No. 31, admeasuring 880 sq. ft. on 3rd floor, Juhu Silver Sea Premises CHS. Ltd., situated at Plot No. 33-C, Juhu Tara Road, Santacruz (West), Mumbai 00054, MSD

Dated this 03rd day of February, 2023 dvocate Shilpa A. Jadhay

Place : Mumbai Date : 03/02/2023

PUBLIC NOTICE

is Vasai Tower Co-operative Housing Societ I. having, address at Opp. Vasal Bus Depo-tovali, Vasai, Vasai W. Dist. Palghar-40120 d bolding Flat No. 305 (Flat No. 105 as per crease agreement) in the building of the ciety, died on 03/11/2022 without making an husband, Shri, Dharn andurang Bandodkar, being the legal heir one deceased member, has applied for the ansfer of the interest of the deceased memb

The society hereby invites claims or objection rom the heir or heirs or other claimants/object or objectors to the transfer of interest of th or objectors to the transfer of interest of the deceased member in the flat/capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support or his/her their claims objections for transfer or shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to ideal with the shares and interest of the orescribed above, the society shall be free it deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the yoe-laws of the society. The claims objections, is any, received by the society for transfer o shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be deal with in the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered by-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the ociety/with the secretary of the socie etween 06:00 P.M. to 08:00 P.M. from the da

For and on behalf of Vasai Tower CHS Ltd Sd/- Hon. Secretary

जाहीर सूचना

की. मे. साई लिला कन्स्टक्शन कंपनी. एक भाग (विकासक) आणि माझे अशील (१) श्री. जयेश ारोत्तमदास मर्चंट व (२) श्रीमती विणा जयेश मर्चंट, अन्य भाग (खरेदीदार) यांच्या दरम्यान खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेच्य खरेदीबाबत झालेला दिनांक ३ ऑगस्ट, १९९५ रोजीचा मुळ करारनामा हरवला आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही. आता माझे अशिलांन योग्य व्यक्तीकडे खालील अनसचीत नमत मालमत्तामधील त्यांचे सर्व अधिकार, हक व हित

विक्री, हस्तांतर करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर अनुसुचीत नमुद मालमत्त किंवा भागावर विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा उपभाडेपदा. लिव्ह ॲण्ड लासन्स. कायदेशीर हक वहिवाट, वापर, करारनामा, तारण, वारसाहक मृत्युपत्र, बक्षीस, मालकी हक्क, अधिभार, परिरक्षा न्यास, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे आदेश किंवा हुकूमनामा, मुळ अधिकार दस्तावेजांचा ताब किंवा कोणतेही पारिवारीक व्यवस्था/तजवीज कंत्राट, करारनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणतेर्ह अधिकार. हक्क. हित. दावा किंवा मागणी असल्यार त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप लेखी स्वरुपाल सदर सोसायटी किंवा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून **पंधरा (१५) दिवसात** कळवावे. जर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि त्यांच्य स्वत:च्या इच्छेने सदर मालमत्तेसह व्यवहा करण्यास आमचे अशील मुक्त असतील.

फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, बी विंग, शिवलिं टॉवर म्हणून ज्ञात इमारत, शिवलिंग टॉवर कोहौसोलि म्हणून ज्ञात सोसायटी, शांती पार्क, मिरा रोड पुर्व ठाणे-४०११०७, जमीन सर्व्हे क्र.२१६पी, २२९पी २२२पी. २२३. २२४. २२६पी व २२७पी. गाव मिरे व सर्व्हे क्र.७२८, ७३० व ७३१, गाव भाईंटर नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे येथील जिमनीचे सर्व प्लॉट.

अनुसुची

सही/-ॲड. राजेश वोरा ६२/३०४, गोराई सहकार कोहौसोलि. गोराई खाडीजवळ, गोराई २, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१. मोबा.:९३२२२१८०१३ ठिकाण: मंबई दिनांक:0३.0२.२0२३

जाहीर नोटीस

माझे अशिल **श्री. सुभाष बबन डुबे**, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत श्री हुसेन कासम मुकादम यांना वितरण झालेले मूळ **अलॉटमेंट लेटर** हे माझ्या आशिलाच्या हातुन हरवले /गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारको पोलिस ठाणे येथे दिनांक **०१ फेब्रवारी २०२३** रोर्ज नोंदविली आहे. तक्रार क्र. १०२१०/२०२३.

. तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल प्रापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचाई कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस भाडेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार करोक्तखत, तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मल लेखी पराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २० अनिता सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५२ चारकोप, कांदिवली पश्चिम, मंबई - ४०००६७ य ात्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचार्ह कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. दावा अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माइ अशिलांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी.

मिळकतीचा तपशिल

ज्म. नं. क-**१२, चारकोप (३) श्रध्दा सह.गृ**ह संस्था मर्या., प्लॉट नं. ७०८, सेक्टर ७, रोर आरएससी-७१, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिर अप, गांवः कांदिवली, तालुकाः बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: ०३/०२/२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. कृशांग** ठाकोरभाई मेहता (यापुढे विक्रेता म्हणून संदर्भ) हे दकान क्र.३, तळमजला क्षेत्रफळ सुमारे १६६ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, रोझालिन्डा कोहौसोलि. म्हणून जात मोसायटीची दमारत मेरियन कॉलनी, एल.एम. रोड, मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हायस्कूलजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३. (१) श्री. विजय महादेव धामापुरकर व (२) श्रीमती पुजा विजय धामापुरकर यांना सदर दुकान विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. पढे विक्रेत्याद्वारे सचित करण्यात येत आहे की. मे. निक ॲण्ड फैसल एन्टरप्रायझेस आणि श्रीमती लिना फर्नांडिस यांच्या दरम्यान झालेला दिनांक ६ डिसेंबर, १९८२ रोजीचा मळ विक्री करारनामा हरवला आहे. तदनंतर विक्रेत्यांनी हरवलेले दस्तावेजाची ऑनलाईन तक्रार करून एमएचबी कॉलनी पोलिसांच्या स्थानिक न्यायकक्षेतून डीएस बृहन्मुंबई पोलीस यांच्याद्वारे वितरीत दिनांक २४.०१.२०२३ रोजीचे पोलीस लापत प्रमाणपत्र क्र.७८०६/२०२३ प्राप्त केले.

जर कोणा व्यक्तीस/वित्तीय संस्थेस/बँकेस उपरोक्त सदर दुकानाबाबत किंवा मुळ करारनामा/पावतीबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क किंवा कायदेशीर वारसाहक्काद्वारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर दुकानाचे अधिकार दस्तावेजाच्या आधारावर ु स्पष्ट व बाजारभाव योग्य असे अधिकार असल्याचे घोषित केले जाईल. असे काही दावे असल्यास ते त्याग केले आहे म्हणून समजले जाईल.

सही/-भावेश आर. भोईर वकील उच्च न्यायालय १२१, रोहिदास सदन, पी.बी. रोड. दहिसर (प.), मुंबई-४०००६८. ठिकाण: मुंबई दिनांक:0३.0२.२0२३

PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED

CIN:L28100MH1972PLC015617
Registered Office: Near Old Motor Standitwari Nagpur - 440008, Mahatrashtra
Telephone No: 0712-2768743 - 49, Email Id: prabhu.steel @yahoo.com Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2022.

(Rs. In Lacs) PARTICULARS For the Nine 31-Dec-2022 31-Dec-2021 31-Dec-2022 Unaudited Unaudited Unaudited 1 Total Income from Operations 324.42 386.21 1143.79 Net Profit/(Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 21.29 9.85 14.29 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 21.29 14.29 9.85 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 16.52 1.39 7.37 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 71.70 71.70 6 Equity Share Capital (face value of 10/- each) Other Equity
Earnings Per Share (for continuing and discontinued operations)-0.19 1.03 Diluted

सही/-

SB

(सुमा जी. नायर)

Notes: The unaudited financial results for all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards (*Ind AS*) notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015, as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable. The figures for the corresponding previous period have been regrouped / re-casted / reclassified, wherever necessary, to make them companable for the purpose of preparation and presentation of the unaudited financial results.

The Company has availed the Cash Credit facilities amounted 5.00 Crore from Nagpur Nagrik Sahakari Bank Limited to fund its value business preadance in the month of Choker 2022. The Company has also littled the same proceeds to square off its.

routine business operations in the month of October 2022. The Company has also utilized the same proceeds to square off it term Joans from Nirmal Ujiwal Credit Co. Op. Society. The Company operates only in one segment i.e Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 108 "Operating Segments" is not applicable to the Company

The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 110 "Consolidated Financial Statements" is not applicable to the Company.

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has been

approved by the Board of Directors at their respective meetings held on February 02, 2023. The Statutory Auditor hav

approved by the board of infections at time respective meanings need on Peoplary v.c., 2023. The statutory Administrates issue unmodified review report on these financial results. As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the financial results.

For the

Dinesh Agrawal Director Date: 02.02.2023 DIN: 00291086

HARIYANA VENTURES LIMITED

(Formerly known as Harlyana Metais Limited)
Clik: L99999MH1975PLC018080

Regd. Office: Old Motor Stand, Itwari, Nagour - 440008, Maharashtra, India
: www.hariyanametals.in;,Email id: hariyanametals@gmail.com; hariyana_ngp@bsnl.in, Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2022. (Rs. In L

No	PARTICULARS		Ended	Month ended
		31-Dec-2022	31-Dec-2021	31-Dec-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
_	Total Income from Operations	94.80	144.53	169.89
2	Net Profit/(Loss) for the period	(4.00)	(= 00)	(10.10)
	(before Tax, Exceptional and/or extraordinary items)	(4.87)	(5.66)	(18.10)
З	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	(4.87)	(5.66)	(18.10)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	(3.96)	(4.96)	(14.54)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	0
6	Equity Share Capital (face value of 10/- each)	58.05	58.05	58.05
7	Other Equity	-	-	-
8	Earnings Per Share			
	(for continuing and discontinued operations)-			
	Basic:	(0.68)	(0.85)	(2.50)
	Diluted:	(0.68)	(0.85)	(2.50)
No	atao.			

Notes: The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified, wherever necessary, to make them comparable for the purpose of preparation and presentation of the unaudited financial results.

The unaudited financial results for all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") not unaudited financial results of all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") not unaudited financial results of the Companies Act, 2010, read together with the Companies And accounting Standards) Rule,

2015, as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable, The Company operates only in one segment is Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 108, "Operating Segments" is not applicable to the Company. The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) - 110, "Consolidated Financial Statements" is not applicable to the Company. The above financial Statements is not applicable to the Company. The Bob of Inancial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has been approved by the Board of Directors at their respective meetings held on February 02, 2023, The Statutory Auditor have issued unmodified review recort on these financial results.

unmodified review report on these financial results.

As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, these financia

For Hariyana Ventures Limited Harish Agrawal Director DIN-00291083

सही/-ठिकाण : मंबर्ड दिनांक: 0२.0२.२0२३

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७६पीएलसी०१८८३६

नोंदणीकृत कार्यालयः न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ **दूर**::0२२-२२६८६०००, फॅक्स:०२२-२२६२००५२, ई-मेल:peoplesinvestments@rediffmail.com, वेबसाईट:www.pplsinvestmnets.com ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु लाखात र्दपीएफ व्यतिरिक्त

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेर्ल	ो कालावधी
क्र.		३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२.२८	-	२.५०	3.30	६.५ ३
	करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	9.00	(૧.९२)	0.८३	(٩.٩२)	0.03
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	9.00	(9.98)	0.ሪ Կ	(9.99)	0.09
	राखीव, मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	(94.80)
	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रती भाग)	20.00	२०.००	२०.००	२०.००	20.00
	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (द.मू.रू.१०) (वार्षिकीकरण)					
	अ. मूळ	0.434	(0.९६१)	0.208	(0.440)	(0.09९)
	ब. सौमिकृत	0.434	(0.९६१)	0.208	(0.440)	(0.098)

।. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व प्रक्रियानुसार लागु मर्यादेपर्यंत विहितप्रमाणे कंपनी (भारतीय

लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ (इंड-एएस) प्रमाणे अहवाल तयार करण्यात आलेला आहे. कंपनी एकमेव विभाग अर्थात वित्तीय समुपदेशन सेवामध्ये कार्यरत आहे. जे विभागीय निष्कर्ष (एएस–१७) वरील लेखाप्रमाणानुसार फक्त एकमेव विभाग

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिताचे निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिताचे कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pplsinvestmnets.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कषिच लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व पुनर्शिफारस करण्यात आले होते आणि ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मागील वर्ष/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्गठित करण्यात आले आहे.

मंडळाच्या वतीने व करिता दिनांक: ०२ फेब्रुवारी, २०२३ डीआयएन:०७१००९११ ठिकाण: मुंबई

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्क्चर लिमिटेड सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

३६ डिलबर, १०११ राजा सपलल्या तिनाहा	। य गऊनाहा	कराता एक	नप ।पताप	ाम प्कापा व	। अध्याल	
					((रु.लाखात)
		संपलेली तिमाही	1	संपलेले	संपलेले वर्ष	
तपशील	३१.१२.२२ पुनर्विलोकीत	३०.०९.२२ पुनर्विलोकीत	३१.१२.२१ पुनर्विलोकीत	३१.१२.२२ पुनर्विलोकीत	३१.१२.२१ पुनर्विलोकीत	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	٥٥.۶	२.१०	२०.०६	१२.00	८१.१४	१०१.२२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५.२९)	(१.७७)	(६.८४)	(१३.९३)	३.५५	६.६७
करपूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५.२९)	(१.৬৬)	(६.८४)	(१३.९३)	રૂ.५५	६.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.८१)	(१.७७)	(६.८४)	(१३.४५)	२.८७	४.४१
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/						
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.८१)	(१.७७)	(६.८४)	(१३.४५)	२.८७	४.४१
समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	_	_	-	_	४३७.५४
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)						
१) मूळ	-0.86	-0.86	-0.६८	-8.34	0.28	0.88

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

राजेश पवार

पर्ण वेळ संचालक डीआयएन:00२३२५३३

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित